



May 08, 2024

To
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai – 400 051

To
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
21st Floor, Dalal Street
Mumbai – 400 001

NSE Symbol: SURAJEST

BSE Scrip Code: 544054

Dear Sir/ Madam,

Sub.: Disclosure under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper advertisement of the Audited Financial Results for Quarter and Year ended March 31, 2024, as published in the following newspapers:

1. Business Standard, all India editions;
2. Navshakti, Mumbai

Kindly take the aforesaid information on record and oblige.

Thanking you,

Yours sincerely,

For Suraj Estate Developers Limited





Shivil Kapoor
Company Secretary & Compliance officer
ICSI Membership No.: F11865

SURAJ ESTATE DEVELOPERS LIMITED

Aman Chambers, 3rd Floor, Century Bazaar, Prabhadevi, Mumbai, Maharashtra 400025

Call + 91 022 2437 7877 / +91 022 2436 0802 / +91 022 2432 7656 / +91 022 2436 3471

CIN no. U99999MH1986PLC040873

www.surajestate.com

(Continued from previous page...)

PRICE INFORMATION AND THE TRACK RECORD OF THE PAST ISSUES HANDLED BY THE BRLM

Price Information of past issues handled by the Book Running Lead Manager

Sr. No.	Issue Name	Issue size (₹ in Cr.)	Issue Price (₹)	Listing date	Opening price on listing date	+/- % change in Price on closing price, [+/- % change in closing benchmark]- 30 th calendar days from listing*	+/- % change in Price on closing price, [+/- % change in closing benchmark]- 90 th calendar days from listing*	+/- % change in Price on closing price, [+/- % change in closing benchmark]- 180 th calendar days from listing*
1.	Cosmic CRF Limited	57.21	314	June 30, 2023	251.20	3.54%	2.80%	(1.83%)
2.	Baba Food Processing (India) Limited	32.88	76	November 15, 2023	76.00	(11.58)	7.66%	(17.60%)
3.	MVK Agro Food Product Ltd	65.88	120	March 7, 2024	70.00	(24.29%)	0.09%	NA
4.	Shree Karni Fabcom Limited	42.49	227	March 14, 2024	260.00	5.95%	1.68%	NA

Summary Statement of Disclosure

Financial Year	Total no. of IPOs	Total Funds Raised (₹ in Cr.)	Nos. of IPOs trading at discount - 30 th calendar day from listing day*			Nos. of IPOs trading at premium - 30 th calendar day from listing day*			Nos. of IPOs trading at discount - 180 th calendar day from listing day*			Nos. of IPOs trading at discount - 180 th calendar day from listing day*		
			Over 50%	Between 25-50%	Less than 25%	Over 50%	Between 25-50%	Less than 25%	Over 50%	Between 25-50%	Less than 25%	Over 50%	Between 25-50%	Less than 25%
2022-2023	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	
2023-2024	4	198.46	1	1	N.A	1	N.A	N.A	N.A	N.A	N.A	1	N.A	

Notes:

- In the event any day falls on a holiday, the price/index of the immediate preceding working day has been considered. If the stock was not traded on the said calendar days from the date of listing, the share price is taken of the immediately preceding trading day.
- Source: www.bseindia.com and www.nseindia.com

Track record of past issues handled by the Book Running Lead Manager

For details regarding the track record of the Book Running Lead Manager to the Issue as specified in Circular reference CIR/MIRSD/1/ 2012 dated January 10, 2012 issued by the SEBI, please refer the website of Lead Manager at www.horizonmanagement.in.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

For VERITAAS ADVERTISING LIMITED

Sd/-

Debojyoti Banerjee

Managing Director

Place: Kolkata

Date: May 7, 2024

Disclaimer: Veritaas Advertising Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Kolkata, West Bengal, on May 6, 2024, and thereafter with SEBI and the Stock Exchange. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, NSE at www.nseindia.com and is available on the website of the BRLM at www.horizonmanagement.in. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 27 of the Red Herring Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation "S" under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

AdBaz

CK BIRLA GROUP		HIL Limited		HIL TOGETHER, WE BUILD.					
EXTRACT OF THE STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024									
(INR in lacs except per share data)									
Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated				
		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended		
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023		
		Audited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	
1	Total income from operations	53410	50932	51194	223085	215521	85201	78424	86327
2	Net profit/(loss) for the period (before exceptional items, share of profit / (loss) of equity accounted investees and tax)	451	841	2050	9582	16368	(338)	(1131)	409
3	Exceptional items	70	-	-	3721	-	70	-	3721
4	Net profit for the period before tax (after exceptional items and share of profit / (loss) of equity accounted investees)	521	841	2050	13303	16368	(295)	(1064)	389
5	Net profit for the period after tax (after exceptional items and share of profit / (loss) of equity accounted investees)	406	672	1491	10298	13010	(11)	(718)	462
6	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	384	672	1450	10284	13098	(1022)	803	1136
7	Equity share capital	757	757	756	757	756	757	757	756
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	118319	110662	-	-	124527
9	Earnings per share (not annualised for the quarter) (par value of INR 10/- each)								
	Basic (INR)	5.38	8.91	19.79	136.59	172.95	(0.15)	(9.52)	6.13
	Diluted (INR)	5.38	8.91	19.78	136.59	172.91	(0.15)	(9.52)	6.13

Notes:

- The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results of HIL Limited ("the Company") for the quarter and financial year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid results along with notes are available on the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and Company's website at www.hil.in
- The Board of Directors of the Company have recommended a final dividend of INR 22.50 per share (225%) on 07 May 2024 for the financial year ended 31 March 2024. This, together with an interim dividend of INR 15.00 per share (150%) declared in the previous quarter, the total dividend for the financial year ended 31 March 2024 works out to INR 37.50 per share (375%) on Equity Shares of INR 10 each. Final dividend is subject to approval of shareholders.

Place: New Delhi
Date: May 7, 2024



By order of the Board
HIL Limited
Sd/-
Akshat Seth
Managing Director & CEO
DIN: 10039820

Registered Office: HIL Limited, Office Nos. 1 & 2, L7 Floor, SLN Terminus, Survey No. 133, Besides Botanical Garden, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana, India.
CIN: L74999TG1955PLC000656
Ph. No.: +91 40 68249000 | Email: cs@hil.in | Website: www.hil.in

Choice		Choice International Ltd.			
The Joy of Earning		Equity Commodity Currency Wealth Management			
		Investment Banking Management Consulting			
		CIN NO : L67190MH1993PLC071117			
		Reg Office : Sunil Patodia Tower, Plot No 156-158, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099			
		Tel No : +91-22-6707 9999 Website : www.choiceindia.com Email Id: info@choiceindia.com			
EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & FINANCIAL YEAR ENDED ON MARCH 31, 2024					
(Rs. in Lakhs)					
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024
		Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total Income	21,641.86	20,978.29	13,954.51	75,933.57
	(a) Revenue from Operations	21,454.76	20,727.70	13,724.48	75,068.47
	(b) Other Income	187.10	250.59	230.03	865.10
2	Net profit for the period before tax (before exceptional items)	5,519.98	5,620.71	4,026.10	18,079.66
3	Net profit for the period before tax (after exceptional items)	3,939.59	4,028.08	3,026.28	13,085.88
4	Net profit for the period after tax (after exceptional items)	3,939.59	4,028.08	3,026.28	13,085.88
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other Comprehensive Income after tax)	3,892.46	4,020.27	2,981.55	13,018.24
6	Reserves as shown in Audited Balance Sheet	-	-	-	39,033.89
7	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	19,937.90	9,951.20	9,951.20	19,937.90
8	Earning per share (quarter numbers are not annualised)				
	(a) Basic (Rs.)	1.98	2.02	1.52	6.57
	(a) Diluted (Rs.)	1.96	2.01	1.51	6.52

- The above Consolidated audited financial results for the Quarter & Financial Year ended on March 31, 2024, have been reviewed by the Audit Committee and recommended for approval and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 06, 2024 and the Statutory Auditors of the Company have issued an unmodified audit report.
- Key data relating to standalone financial results of Choice International Limited are as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024
		Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total Income	287.43	313.56	364.21	1,304.60
2	Profit Before Tax	3.07	44.66	84.15	177.45
3	Profit after Tax	4.32	37.62	93.43	139.76
4	Other Comprehensive Income	(0.86)	(0.87)	(1.63)	(3.47)
5	Total Comprehensive Income	3.46	36.75	91.80	136.29

- The above is an extract of the detailed format of the Standalone financial results for the Quarter & Financial Year ended on March 31, 2024 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results and the Consolidated Financial Results for the Quarter & Financial Year ended on March 31, 2024 are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and Company's Website: https://choiceindia.com/investor/financial-info/

For Choice International Limited
Sd/-
Kamal Poddar
Director - DIN-01518700
Place : Mumbai
Date : May 06, 2024

Dr.Reddy's						
Extract of audited financial results of Dr. Reddy's Laboratories Limited and its subsidiaries for the quarter and year ended 31 March 2024 prepared in compliance with Indian Accounting Standards						
All amounts in Indian Rupees millions						
Sl. No.	Particulars	Consolidated				
		Quarter ended		Year ended		
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Revenue from operations	71,138	72,368	63,152	280,111	246,697
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16,052	18,291	13,291	72,010	60,485
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16,052	18,291	13,291	72,010	60,485
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13,098	13,809	9,601	55,779	45,073
5	Total Comprehensive Income for the period	12,541	14,801	10,526	55,123	44,952
6	Equity Share Capital	834	834	833	834	833
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	281,714	232,028
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 5/- share					
	Basic	78.66	82.94	57.79	335.22	271.47
	Diluted	78.53	82.81	57.68	334.59	270.90

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.drreddys.com.
- The Board of Directors, at their meeting held on 7 May 2024, have recommended a final dividend of Rs. 40 per share subject to approval of shareholders.
- The audited results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 7 May 2024.

Place : Hyderabad
Date : 7 May 2024

By order of the Board
For Dr. Reddy's Laboratories Limited
G V Prasad
Co-Chairman & Managing Director

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED
Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034, Telangana, India
CIN: L85195TG1984PLC004507, Tel: 91 40 4900 2900, Fax: 91 40 4900 2999
email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com

Suraj Estate Developers Limited					
CIN: U99999MH1986PLC040873					
Regd Off. 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi Mumbai, Maharashtra - 400 025					
AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 st MARCH 2024					
(₹ in million)					
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Mar-23
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Income				
	(a) Revenue from operations	1,003.59	1,059.85	4,122.14	3,057.44
	(b) Other income	26.79	1.64	34.90	21.46
	Total income	1,030.38	1,061.49	4,157.04	3,078.90
2	Net Profit (Loss) before tax	295.24	220.94	938.69	432.12
3	Net Profit (Loss) after tax	194.65	165.74	674.91	320.64
4	Total Comprehensive Income for the period / year	192.98	165.73	673.48	321.33
5	Paid-up equity share capital (Face Value ₹ 5/- per share)#	214.31	214.31	214.31	158.75
6	Net Worth	5,161.88	5,086.27	5,161.88	713.92
7	Earnings per share (Face Value ₹ 5/- per share) - (Not annualized except year end and EPS)				
	(a) Basic (₹)	4.39	5.03	19.39	10.10
	(b) Diluted (₹)	4.39	5.03	19.39	10.10

- Net off elimination on consolidation due to equity shares held by subsidiary company.
- The above is an extract of the detailed format of the quarterly unaudited financial results filed with stock Exchanges. The full format of the financial results are available on the website of NSE Limited & BSE Limited Stock Exchanges and on the website of the Company www.surajestate.com.
- The Board of Directors have recommended final dividend of ₹ 1 i.e. 20% per fully paid up equity shares of ₹ 5 each for the financial year ended 31st March 2024, subject to approval of shareholders.
- The figures for the previous period/ year have been regrouped or rearranged or reclassified wherever considered necessary to make them comparable with current periods/years classification.

Sr. No.	Particulars	STANDALONE			
		Quarter ended		Year ended	
		31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Mar-23
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Income				
	(a) Revenue from operations	870.49	996.58	3,707.95	2,460.13
	(b) Other income	152.62	1.63	160.56	11.14
	Total income	1,023.11	998.21	3,868.51	2,471.27
2	Net Profit (Loss) before tax	192.45	219.11	985.63	510.92
3	Net Profit (Loss) after tax	123.08	165.13	713.80	379.61
4	Total Comprehensive Income for the period / year	122.59	165.09	713.33	380.14
5	Earnings per share (Face Value ₹5/- per share) - (Not annualized except year end and EPS)				
	(a) Basic (₹)	2.70	4.79	20.29	11.42
	(b) Diluted (₹)	2.70	4.79	20.29	11.42

Place : Mumbai
Date : May 07, 2024

For and on behalf of Board
Suraj Estate Developers Limited
Thomas Rajan
Chairman and Managing Director
(DIN : 00634576)

SBI State Bank of India
SARB Thane (11697) Branch-1st floor Kerom Plot no A-112 Circle, Road No 22 Wagle Industrial Estate Thane (W) 400604 email id : sbi.11697@sbi.co.in

POSSESSION NOTICE

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon.

THE BORROWERS ATTENTION IS INVITED TO PROVISIONS OF SUB-SECTION(8) OF SECTION 13 OF THE ACT, IN RESPECT OF TIME AVAILABLE TO REDEEM THE SECURED ASSETS.

Name of Account/ Borrower & address	Description of the property mortgaged/ charged	Date of Possession	1) Date of Demand Notice 2) Amount Outstanding as per Demand Notice
Mr Dilip C. Madhrani & Mrs. Janki C. Madhrani A) 17 Krishna Niwas Co Op HSG Society, Nehru Chowk, Central Hospital Road, Across Purab Paschim Apartment, Ulhasnagar, Thane - 421002 B) 402, Mahalaxmi Tower, Near SES High School, Ulhasnagar, Thane - 421001 C) Flat No. 001, Yogidham, Opp KDMC Bus Depot, Kalyan Murbad Road, Kalyan (W), Thane	Unit No. N-0305, Third Floor, Building - Casa Urbano, N Wing, The Down Town, Dombivli (E), Kalyan Shil Road, Dist - Thane - 421301, 2 BHK Flat, Carpet Area 725 Sq ft, with one car parking space. Registered in the name of Mrs. Janki C. Madhrani & Mr. Dilip C. Madhrani.	07.05.2024	1) Demand Notice date 13.12.2023. 2) Rs 33,60,985/- (Rs. Thirty Three Lakh Sixty Thousand Nine Hundred Eighty Five only) as on 13.12.2023 with further interest and incidental expenses, costs as stated above in terms of the notice u/s 13(2) of the SARFAESI Act

Pranesh Thakur
Chief Manager & Authorised Officer
SARB Thane

Date : 08.05.2024
Place : Thane

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients (1) MR. HARISH NATHALAL SHAH, (2) MR. MOTILAL NATHALAL SHAH and (3) MR. SURESH NATHALAL SHAH, who are the Owners of Land Bearing Plot No. 66/A corresponding CTS No. 9 of Village Ismailia, Taluka Andheri Within the Mumbai Suburban District Situated at Navar Nagar, Road No. 03, Jogeshwari East, Mumbai-400060, wherein originally the building known as "PRAMILA SADAN was in existence, which is demolished due to the Notice u/s 354 of MMC Act by the said Land Owner on vacating the building by existing Tenant.

The said "PRAMILA SADAN was occupied by various Tenant who have given the consent for the development as required by the MCGM except the Tenant of Room No. 4 admeasuring 420 sq. ft. Built up Area, which is occupied by Tenant namely MR. RAJESH OMPRAKASH MEHTA and Room No. 8 admeasuring 340 sq. ft. Built up Area, which is occupied by Tenant namely MRS. S. D. PARADKAR, who have not granted consent as required by the MCGM for issue of Commencement Certificate.

We hereby give Public Notice to RAJESH OMPRAKASH MEHTA and MRS. S. D. PARADKAR to contact Advocate DARSHAN H. BHATT, having address at office 301, Jeevan Mandir CHSL, Opposite Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai-400092 and to execute necessary consent and documents for Permanent Alternate Accommodation in lieu of your Tenancy Rights. If the said MR. RAJESH OMPRAKASH MEHTA and MRS. S. D. PARADKAR will not execute the Consent and documents then M.C.G.M shall issue necessary approval for proposed construction and it will be presumed that they have granted consent for the same.

Sd/- MR. DARSHAN H. BHATT
ADVOCATE HIGH COURT
ON BEHALF OF MY CLIENTS NAMELY
MR. HARISH NATHALAL SHAH, MR. MOTILAL NATHALAL SHAH,
MR. SURESH NATHALAL SHAH
(LAND OWNERS / PROMOTERS)

Place: Mumbai
Date: 08/05/2024

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION
PETITION NO.2910 OF 2023

Petition for Probate of the Last Will and Testament of Chintaman Dada Pagare, Hindu, Indian, Inhabitant of Mumbai, a Married, Occupation : Retired, who was at the time of his death residing at Room No. 8472, Building No. 216, Kannanwar Nagar No. 1, Vikhroli (E), Mumbai - 400008. Deceased

Sushila Chintaman Pagare aged 69 years, Hindu, Indian, Inhabitant of Thane, Occupation : Housewife residing at Room No. 8472, Building No. 216, Kannanwar Nagar No. 1, Vikhroli (E), Mumbai - 400083 being the Sole Executor named Under the Last Will and Testament of the deceased abovenamed. Petitioner To.

(1) Mahendra Chintaman Pagare (Whereabouts not Known)
If you claim to have any interest in the estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate. In case you intend to oppose the grant of Probate, you should file in the office of the Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

WITNESS : SHRI DEVENDRA KUMAR UPADHYAYA
CHIEF JUSTICE at Bombay, aforesaid this 12th Day of March 2024.
Sd/-
Prothonotary and Senior Master.
Sd/-
Sealer
The 13th Day of March, 2024

Mr. Vishal G. Gade & Mrs. Vajjayanti Patekar
Advocate for the Petitioner

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT MR. NARSI N. UDASI member of the Malad Nilanjana Co-operative Housing Society and owner of the Flat No. 107 on the first floor of the Malad Nilanjana CHSL at Marve Road, Malad (W), Mumbai 400064, holding 5 shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.101 to 105 under Share Certificate No.194, has lost/misplaced his original agreements/title deeds and share certificate with respect to Flat No. 107 and the same cannot be found after diligent search. The said Flat No. 107 is free from all encumbrances and there are no pending dues. The member has also filed a police complaint with respect to the same in the Malad Police Station.

As per the records of the society the said Flat No. 107 in the above society stands in the name of Mr. Narasi N. Udasi. All persons having any claim on or against the above said Flat No.107 by way of sale, transfer, mortgage, charge, lien, lease, trust, exchange, gift, inheritance, possession, assignment or otherwise are required to make the same known in writing with supporting documents and other proofs within 14 days from the date of publication hereof, to the undersigned Secretary/Chairman of the Malad Nilanjana CHSL at Marve Road, Malad (W), Mumbai 400064 or to the undersigned lawyer, failing which the claim of such person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned

Dated this 8th day of May, 2024.
Sd/-
Advocate (Mrs.) Sneha Dhanani
001, Sopan Apts., Podar Road Santacruz (W), Mumbai-54

INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.
"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007. website: www.indianbrightsteel.com
Email id: indianbrightsteel@gmail.com C.I.N. No.: L13209MH1960PLC011794

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31st MARCH 2024
(₹ in lakhs)

Sr. No.	Particular	Standalone Quarter Ended		Standalone Year Ended	
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024
1	Total income from operations	0.00	0.00	0.00	0.00
2	net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items #)	(1.79)	(7.60)	(2.07)	(121.20)
3	net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items #)	(1.79)	(7.60)	(2.07)	(121.20)
4	net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items #)	(1.79)	(7.60)	(2.07)	(121.20)
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	-	-	-	-
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	2,412.56
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	1,173.98
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continued and discontinued operations)	(0.18)	(0.76)	(0.21)	(12.12)
	(a) Basic	(0.18)	(0.76)	(0.21)	(12.12)
	(b) Diluted	(0.18)	(0.76)	(0.21)	(12.12)

Note:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity. (www.bseindia.com) (www.indianbrightsteel.com)
2 The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
3 #- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable
4 The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 08th May, 2024.

For and on behalf of Indian Bright Steel Co Limited
Sd/-
Bupinder Singh Chadha Managing Director
DIN: 00151568

Sd/-
Charanjeet Singh Chadha Director
DIN: 00151726

Sd/-
Vedant Bhatt Company Secretary
Mem No.: A38641

Place : Mumbai
Date : 06.05.2024

AEROFLEX INDUSTRIES LIMITED
Regd. Office : Plot No. 41, 42/13, 42/14 & 42/18, near Talaja MIDC, Village Chal, Behind IGPL, Panvel, Navi Mumbai - 410 208; Email : corporate@aeroflexindia.com
Website : www.aeroflexindia.com; Tel : 022-61467100; CIN : U24110MH1993PLC074576

Extract of the Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Year Ended 31st March, 2024
(Rs. in Lakhs)

Sr. Particulars	Standalone				Consolidated				
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended		
	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	
1 Total Income from Operations	7,905.86	7,430.98	7,010.16	32,168.72	26,941.78	7,907.76	7,432.07	7,010.16	32,175.05
2 Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,397.35	1,334.85	1,626.46	5,726.78	4,430.62	1,394.90	1,334.72	1,626.46	5,725.03
3 Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,397.35	1,334.85	1,626.46	5,726.78	4,422.91	1,394.90	1,334.72	1,626.46	5,725.03
4 Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,005.73	906.48	1,253.46	4,175.15	3015.60	1,003.28	903.62	1,253.46	4,173.40
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,005.73	906.48	1,253.46	4,175.15	3015.60	1,003.40	904.10	1,253.90	4,173.73
6 Equity Share Capital	2,586.41	2,586.41	2,286.41	2,586.41	2,286.41	2,586.41	2,586.41	2,586.41	2,286.41
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	26,739.43	9,132.33	-	-	-	26,728.57
8 Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing & discontinued operations)	0.78	0.70	1.10	3.39	2.64	0.78	0.70	1.10	3.39
- Basic	0.78	0.70	1.10	3.39	2.64	0.78	0.70	1.10	3.39
- Diluted	0.78	0.70	1.10	3.39	2.64	0.78	0.70	1.10	3.39

Notes :
1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31.03.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.satgroup.in).
2. The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued there under and other accounting principles generally accepted in India.
3. Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classification.

By Order of the Board of Directors
Aeroflex Industries Limited
DIN: 02491535
Managing Director (Asst.)

Place : Mumbai
Date : 06-05-2024

Bank of Baroda
Zonal Stressed Asset Recovery Branch : Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683803, 43683808, Email: armbomb@bankofbaroda.co.in

Sale Notice For Sale Of Immovable Properties
*APPENDIX-IV-A [See proviso to Rule 8 (6)]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditor's below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Sr/ Lot No.	Name & Address of Borrower/s /Guarantor/s	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	1.Date of e-Auction 2. Time of e-Auction - Start Time to End Time 3.Last date and time of submission of Bid and EMD.	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	1. EMD deposit Account No. 2 IFSC Code 3. Bank of Baroda Branch	1. Status of possession (Constructive / Physical) 2. Property Inspection date 3. Time
1	M/s Excellus Commodities Pvt. Ltd. (Borrower) Unit No. F-130, Ansa F Industrial Premises Co-Op Soc Ltd, Sakinagar Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai-400072 Maharashtra And 7/7, Ramakrishna Society, JVPD Scheme Juhu, Mumbai-400049 Maharashtra Also at 316, Rewa Chamber, New Marine Lines, Mumbai-400020 And D-14, Ansa Industrial Estate, Sakinaka, Andheri East, Mumbai-400072 Maharashtra Mr. Akshay S Ramwani (Director and Guarantor) Mrs. Meher Akshay Ramwani (Guarantor) 7/7, Ramakrishna Society, JVPD Scheme Juhu, Mumbai-400049 Maharashtra	Residential flat bearing No. 401 admeasuring 408 Sq Ft Carpet area adjoining open terrace, Balcony and F.B., on the fourth floor in Penta 1 of the building known as Pentagon Heights, village Chavindra, Taluka Bhiwandi, within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, Sub-Registration and Registration of district Thane bearing Survey No. 72/2/2, 94/1, Plot No. 0 to 8 Encumbrance known to Bank: NIL	Rs.27,11,10/- As on 30.04.2024 plus Legal Charges, Other Charges Plus subsequent interest/cost thereon, approximately	1) 28.05.2024 2) 1300 Hrs to 1500 Hrs 3) 27.05.2024	1) Rs. 19.60 Lakhs 2) Rs.1.96 Lakhs 3) Rs. 1.00 Lakh	1.0393020001231 2. BARB0BBLBOM (Fib Character Zero) 3. Ballard Estate Branch Account name : ARMB Recovery Account	1. Symbolic 2. 22.05.2024 3. 12.00 PM to 02.00 PM
2	Mr. Akshay S Ramwani (Director and Guarantor) Mrs. Meher Akshay Ramwani (Guarantor) 7/7, Ramakrishna Society, JVPD Scheme Juhu, Mumbai-400049 Maharashtra	Residential flat bearing No. 402 admeasuring 408 Sq Ft Carpet area adjoining open terrace, Balcony and F.B., on the fourth floor in Penta 1 of the building known as Pentagon Heights, village Chavindra, Taluka Bhiwandi, within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, Sub-Registration and Registration of district Thane bearing Survey No. 72/2/2, 94/1, Plot No. 0 to 8 Encumbrance known to Bank: NIL	Rs.19,60 Lakhs Rs.1,96 Lakhs Rs.1,00 Lakh	1) 28.05.2024 2) 1300 Hrs to 1500 Hrs 3) 27.05.2024	1) Rs. 19.60 Lakhs 2) Rs.1.96 Lakhs 3) Rs. 1.00 Lakh	1.0393020001231 2. BARB0BBLBOM (Fib Character Zero) 3. Ballard Estate Branch Account name : ARMB Recovery Account	1. Symbolic 2. 22.05.2024 3. 12.00 PM to 02.00 PM

Property is under Symbolic Possession and Bank will hand over the property symbolically to auction purchaser
For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://bob.auctiontiger.net/EPROC/ prospective bidders may contact the Authorised officer on Tel No.022-43683803-13 Mobile No. 9425031428/7045418566

Date: 07.05.2024
Place: Mumbai

Sd/-
Authorised Officer
Bank of Baroda

Suraj Estate Developers Limited
CIN: U99999MH1986PLC040873
Regd. Off. 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi Mumbai, Maharashtra - 400 025

AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2024
(₹ in million)

Sr. No	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Mar-23
1	Income				
	(a) Revenue from operations	1,003.59	1,059.85	4,122.14	3,057.44
	(b) Other income	26.79	1.64	34.90	21.46
	Total income	1,030.38	1,061.49	4,157.04	3,078.90
2	Net Profit (Loss) before tax	295.24	220.94	938.69	432.12
3	Net Profit (Loss) after tax	194.65	165.74	674.91	320.64
4	Total Comprehensive Income for the period / year	192.98	165.73	673.48	321.33
5	Paid-up equity share capital (Face Value ₹ 5/- per share)#	214.31	214.31	214.31	158.75
6	Net Worth	5,161.88	5,086.27	5,161.88	713.92
7	Earnings per share (Face Value ₹ 5/- per share) - (Not annualized except year end and EPS)				
	(a) Basic (₹)	4.39	5.03	19.39	10.10
	(b) Diluted (₹)	4.39	5.03	19.39	10.10

Net off elimination on consolidation due to equity shares held by subsidiary company.

NOTE:
1 The above is an extract of the detailed format of the quarterly unaudited financial results filed with stock Exchanges. The full format of the financial results are available on the website of NSE Limited & BSE Limited Stock Exchanges and on the website of the Company www.surajestate.com.
2 The Board of Directors have recommended final dividend of ₹ 1 i.e. 20% per fully paid up equity shares of ₹ 5 each for the financial year ended 31st March 2024, subject to approval of shareholders.
3 The figures for the previous period/ year have been regrouped or rearranged or reclassified wherever considered necessary to make them comparable with current periods/years classification.

Sr. No	Particulars	STANDALONE			
		Quarter ended		Year ended	
		31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Mar-23
1	Income				
	(a) Revenue from operations	870.49	996.58	3,707.95	2,460.13
	(b) Other income	152.62	1.63	160.56	11.14
	Total income	1,023.11	998.21	3,868.51	2,471.27
2	Net Profit (Loss) before tax	192.45	219.11	985.63	510.92
3	Net Profit (Loss) after tax	123.08	165.13	713.80	379.61
4	Total Comprehensive Income for the period / year	122.59	165.09	713.33	380.14
5	Earnings per share (Face Value ₹5/- per share) - (Not annualized except year end and EPS)				
	(a) Basic (₹)	2.70	4.79	20.29	11.42
	(b) Diluted (₹)	2.70	4.79	20.29	11.42

For and on behalf of Board
Suraj Estate Developers Limited
Thomas Rajan
Chairman and Managing Director
(DIN : 00634576)

Place : Mumbai
Date : May 07, 2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is intending to purchase the Flat No. A/601 on sixth floor in Wing A, Mayur Tower Co-operative Housing Society Ltd., Mayur Apartments, Military Road, Marol, Andheri (E), Mumbai 400 059 admeasuring 476 sq. ft. built up area situated at Land CTS No. 258 of Village Marol Taluka Andheri in Mumbai Suburban District (herein after referred to as the 'said Flat') from the present owner Mrs. Heena Dilip Patel. As reported by the present owner the following original Purchase Agreements are misplaced, lost and not traceable of the said flat:

- Agreement for sale dated 29/03/1984 executed between the Builders M/s. A.K. Porbanderwalla Builders Pvt Ltd and Shri Hemant V Mehta.
- Agreement for sale dated 30/06/1987 executed between Shri Hemant V Mehta and Shri Bharat M Parekh & Smt. Madhavi B. Parekh

Any person/s having any claim or any interest against into or upon the said Flat by way of sale, Agreement, Contract, Exchange, MOU, gift, lien, mortgage, loan, charge, lease, tenancy, occupation, possession, Easement, inheritance, trust, litigation, right of residence, maintenance and lis pendence are hereby required to notify the same in writing with supporting documentary evidence to the undersigned within 15 days from the date hereof.

If no claim is received or made as required hereinabove, it shall be presumed that any such claim in or on the said Flat shall be considered as waived and / or abandoned for all intents and purposes and the same shall not be binding on my client and my client shall complete the purchase transaction with the present owner and the said transaction will be completed without having any reference to such claim if any and same shall be considered as waived.

Sd/-
Advocate Mahavir K Rambhia
Woodland Crest, First Floor, Opp. Vijay Nagar, Near Palloti Church Marol Maroshi Road, Marol, Andheri (E), Mumbai 400 059

Place: Mumbai,
Date: 08/05/2024

Central Bank of India
CENTRAL TO YOU SINCE 1911

KALHER BRANCH
SHOP No. 5 AND 6, SWASTIK PARK, THANE-BHIWANDI ROAD, KALHER, THANE, MAHARASHTRA-421302

POSSESSION NOTICE

Whereas the Authorised Officer of Central Bank of India, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 11.01.2024 issued under Section 13 (2) of the said Act, calling upon the borrower/s 1. Mr. Pramod Ram Sarekh Singh, having address at 561/3, Flat No. 03, Ground Floor, Diamond Building, Sai Shakti CHSL, Kalher, Bhiwandi-421302, 2. Vaishali Pramod Singh D/O of Mr. Pramod Ram Sarekh Singh, having address at 561/3, Flat No. 03, Ground Floor, Diamond Building, Sai Shakti CHSL, Kalher, Bhiwandi-421302 and 3. Nikhil Pramod Singh through Mr. Pramod Ram Sarekh Singh (Father & Natural Guardian), having address at 561/3, Flat No. 03, Ground Floor, Diamond Building, Sai Shakti CHSL, Kalher, Bhiwandi-421302 to repay the aggregate amount mentioned in the said Notice being **Rs. 32,57,586.72 (Rupees Thirty two lakhs fifty seven thousand five hundred eighty six and seventy two paise only)** within 60 days from the date of the said Notice.

The borrower mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on this 24th Day of April 2024.

The borrower mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Central Bank of India for an amount of **Rs. 32,57,586.72 (Rupees Thirty two lakhs fifty seven thousand five hundred eighty six and seventy two paise only)** and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time limit available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF PROPERTY
All the Piece & Parcel of the S. No. 277/7, Flat No. 102, 1st Floor, Building No. 1, Sai Sagar Apartment, A Wing, Village-Kalher, Tal-Bhiwandi, Thane 421302

Sd/-
(LATHA GANESH)
Date : 02-05-2024
Place : Kalher
AUTHORISED OFFICER

Format C-1
Declaration about criminal cases

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate : **Kapil Moreshwar Patil**
Moreshwar Bunglow, at. post Dive- Anjur, Post Anjur, Mumbai-Nashik Highway, Tal. Bhiwandi, Dist. Thane, Pin-421302, Maharashtra.

Name of political party : **Bharatiya Janata Party**

Name of Election : **House of People (Lok Sabha Election - 2024)**

*** Name of Constituency** : **23 - Bhiwandi Parliamentary Constituency**

I Kapil Moreshwar Patil, a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents :

(A) Pending Criminal cases

Sl. No.	Name of Court	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Acts concerned and brief description of offence(s)
1.	NIL	NIL	NIL	NIL
2.	NIL	NIL	NIL	NIL
3.	NIL	NIL	N	